

माना समाजाच्या व्यक्तींना जमातीचे
प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
परिपत्रक क्र.एसटीसी-१००५/प.क्र.७९/का.१०
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ६ ऑक्टोबर, २००६.

वाचा:- १) परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-१००५/प.क्र.७९/का.१०, दि.१८.७.२००५
२) परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-१००५/प.क्र.७९/का.१०, दि.१९.८.२००५

पार्श्वभूमी:- विदर्भातील माना आदिम जमात मंडळ यांनी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिका क्रमांक ९५९/२००२ वर मा. उच्च न्यायालयाने दिनांक ११.६.२००३ रोजी, "माना समाजाच्या व्यक्तींना अनुसूचित जमातीचे फायदे देण्यात यावेत व त्यानुसार त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. माना समाजापुरते दिनांक २४.४.१९८५, दिनांक १९.६.१९८५ व दिनांक १५.६.१९९५ चे शासन निर्णय रद्द करण्यात यावेत." असा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. १९९६६/२००३ दाखल केली होती.

मा. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ ही सिव्हिल अपिल क्रमांक ५२७०/२००४ (महाराष्ट्र शासन व इतर विरुद्ध माना आदिम जमात मंडळ) सह सिव्हिल अपिल क्रमांक ६४८०/२००५ वर दिनांक ८.३.२००६ रोजी दिलेल्या निर्णयान्वये फेटाळलेली आहे. या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (रिक्व्ही पिटीशन) क्र.९०४३/२००६ दाखल केली होती. सदर पुनर्विलोकन याचिकाही मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १० ऑगस्ट, २००६ रोजी फेटाळलेली आहे.


तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ फेटाळल्यामुळे प्रस्तावनेतील दिनांक १८.७.२००५ व दिनांक १९.८.२००५ च्या परिपत्रकातील अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

परिपत्रक :- प्रस्तावनेतील दिनांक १८.७.२००५ च्या परिपत्रकात, "मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ वर होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे," अशी अट आहे. त्याचप्रमाणे दिनांक १९.८.२००५ च्या परिपत्रकात, "मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ वर होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून हे वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे," अशी अट आहे. वर पार्श्वभूमीत नमूद केल्याप्रमाणे मा.सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका व पुनर्विलोकन याचिका फेटाळल्याने दिनांक १८.७.२००५ व दिनांक १९.८.२००५ च्या परिपत्रकातील "मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ वर होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतची अट या शासन परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक

सांकेतांक २००६१००९११५०४४००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(ल. दा. व्यास)

उप सचिव

प्रत,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग

सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद / नागपूर

सह निबंधक, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिकांचे ग्रंथालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली-११० ००१

• सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

• महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई.

• आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, ५ या माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.

• सचिव, जनजाती कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

• मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई.

सरकारी वकील, उच्च न्यायालय, मूळ शाखा / अपिल शाखा, मुंबई

अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई

सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ - औरंगाबाद / नागपूर

अतिरिक्त सरकारी वकील, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००१

विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११० ००१

विशेष कार्य अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००१

सर्व विभागीय आयुक्त

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे-४११ ००१ (१० प्रती)

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व जिल्हाधिकारी

सर्व उप जिल्हाधिकारी

सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल)

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / औरंगाबाद / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, टाणे / नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर (प्रत्येकी १० प्रती)

श्री महेश देशमुख, विशेष समुपदेशी, एन-४, तिरुपती पार्क, "मोगरा", ई-२, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३ (५ प्रती)

श्रीमती सुषमा देशपांडे, विशेष समुपदेशी, २४०/अ-१, बजाजनगर, एन.आय.टी. ऑफीसजवळ, नागपूर-४४००१० (५ प्रती)

निवड नस्ती, का.१०

• (पत्राने)